

KALYAN DOMBIVALI MUNICIPAL CORPORATION, KALYAN

APPENDIX 'D-1'

**FORM FOR SANCTION OF BUILDING PERMISSION AND COMMENCEMENT
CERTIFICATE**

To,
New Sai Park Co. Op. Hsg. Soc. Ltd. &
Sai Sadguru Co.Op. Hsg.Soc. Ltd
POA. M/s. Sai Satyam Realty L.L.P. Through Mr. Ravindr R. Patil
Architect:- Shri.Anil Nirgude, Kalyan (w)
Structural Eng:- Mr. Bhauso Desai, Navi Mumbai

Sir,

With reference to your application No.749 dated 06/02/2023 for the grant of sanction of Commencement Certificate under Section 44 of The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 read with Section 253 of Maharashtra Municipal Corporations Act, 1949 to carry out development work/ Building on Survey No.21 Hiss no.1A, 10B, 10C Village – Chikanghar situated at kalyan west, the Commencement Certificate/ Building Permit is granted under Section 45 of the said Act, subject to the following conditions.

1. The land vacated in consequence of the enforcement of the set-back rule shall form part of the public street in future.
2. No new building or part thereof shall be occupied or allowed to be occupied or used or permitted to be used by any person until occupancy certificate is granted.
3. The Commencement Certificate/ Building permit shall remain valid for a period of one year commencing from the date of its issue unless the work is not commenced within the valid period.
4. This permission does not entitle you to develop the land which does not vest in you.

Office No. **KDMC/TPD/BP/KD/2023-24/03 .**

Office Stamp

Date : **11/04/2023 .**

Yours faithfully,

Su. randh...

**for Assistant Director of Town Planning
Kalyan Dombivali Municipal Corporation, Kalyan.**

MS am





कल्याण डोंबिवली महानगरपालिका

नगर रचना विभाग

अटी व शर्ती

प्रारंभ बांधकाम परवानगी क्र. KDMC/TPD/BP/KD/2023-24/03.

DT 11/04/2023.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४४ तसेच म.प्रा.व.न.र. अधिनियम १९६६ चे कलम ४५ नुसार मौजे - चिकणघर येथील स.नं.२१ हि.नं.१अ, १०ब, १०क येथील २४४६.०० चौ.मी. क्षेत्रापैकी ताब्यात असलेले २३७३.०० चौ.मी. क्षेत्राच्या भुखंडावर UDCPR नुसार Basic FSI, & Ancillary FSI, Incentive FSI चा विचार करून एकुण ४९५७.४४ चौ.मी. चटई क्षेत्राचा विकास करावयास बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र मिळणेकामी दि.०६/०२/२०२३ च्या अर्जास अनुसरून पुढील अटी व शर्तीस अधिन राहून तसेच नकाशावर हिरव्या रंगाने दुरुस्ती दाखविल्याप्रमाणे वाडे भिंतीच्या बांधकामासह, बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र देण्यात येत आहे.


इमारत विंग अ:— तळ मजला + पहिला मजला (वाणिज्य)

इमारत विंग बी:— स्टिल्ट + पहिला मजला ते नऊवा मजला (रहिवास)

- १) एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) मधील विनियम क्र.२.८.३ नुसार प्रत्यक्ष जागेवर बांधकाम सुरु करणेपूर्वी बांधकाम मंजूरीचा फलक लावणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- २) UDCPR मधील विनियम क्र.१.५ Savings मध्ये नमूद a to h बाबत शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचना आपणांवर बंधनकारक राहिल.
- ३) बांधकाम चालू करण्यापूर्वी सात दिवस आधी महापालिका कार्यालयास लेखी कळविण्यात यावे.
- ४) UDCPR मधील Appendix-F नुसार वाडेभित व जोत्याचे बांधकाम झाल्यानंतर वास्तुशिल्पकाराचे प्रमाणपत्र महानगरपालिकेस सादर करण्यात यावे व त्यानंतरच पुढील बांधकाम करण्यात यावे.
- ५) सदर अभिन्यासात कोणत्याही प्रकारचा फेरफार पूर्व परवानगी घेतल्याशिवाय करू नये, तसे केल्याचे आढळून आल्यास सदरची विकास परवानगी रद्द समजण्यात येईल.
- ६) UDCPR मधील विनियम क्र. १२.१ ते १२.३ नुसार इमारतीच्या बांधकामाच्या सुरक्षिततेची (स्ट्रक्चरल सेफ्टी) जबाबदारी सर्वस्वी वास्तुशिल्पकार, Structural Engineer व परवानगीधारक यांचेवर राहिल, याची नोंद घ्यावी.
- ७) भूखंडाकडे जाण्या-येण्याच्या मार्गाची जबाबदारी संपूर्णपणे आपलेकडे राहिल. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र नियोजित रस्त्याप्रमाणे दिले असल्यास त्या रस्त्याचे काम महानगरपालिकेच्या सोयी प्रमाणे व प्राधान्याप्रमाणे केले जाईल व तसा रस्ता होईपर्यंत इमारतीकडे येणा-जाण्याचे मार्गाची जबाबदारी सर्वस्वी आपली राहिल.
- ८) जागेत जूने भाडेकरू असल्यास त्यांच्याबाबत योग्य ती व्यवस्था करावयाची जबाबदारी मालकाची राहिल व मालक भाडेकरू यांचेमध्ये काही वाद असल्यास किंवा निर्माण झाल्यास त्याचे निराकरण मालकाने करणे आवश्यक राहिल.
- ९) सदर जागेत विहीर असल्यास ती संबंधित विभागाच्या परवानगी शिवाय बुजवू नये.

MS

- १०) सदर जागेतून पाण्याचा नैसर्गिक निचरा होत असल्यास तो जलनिःसारण विभाग,(क.डों.म.पा.) च्या परवानगीशिवाय वळवू अथवा बंद करू नये.
- ११) बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकावयाचे झाल्यास महापालिकेच्या बांधकाम खात्याची परवानगी घेणे आवश्यक राहिल व त्याकरीता नियमाप्रमाणे लागणारी रक्कम (दंड झाल्यास त्यासह रक्कम) भरावी लागेल तसेच निरूपयोगी साहित्य महापालिका सांगेल त्या ठीकाणी स्वखर्चाने वाहून टाकणे आपणावर बंधनकारक राहिल.
- १२) सदर जागेत बांधकाम करण्याबाबत पूर्वीची बांधकाम परवानगी असेल तर ती या बांधकाम परवानगीमुळे अधिक्रमीत (Supersede) झाला असे समजण्यात यावे.
- १३) रेखांकन प्रस्तावातील सर्व भूखंड रस्ते, खुल्या जागा, यांची प्रस्तावित नकाशाप्रमाणे जागेवर आखणी भूमी अभिलेख यांचेमार्फत करून घ्यावी व त्यांचेकडील प्रमाणित मोजणी नकाशाची प्रत, बांधकाम प्रारंभप्रमाणपत्र दिल्या तारखेपासून एक वर्षाचे आत सादर करावी.
- १४) भूखंडातील आरक्षित भाग समतल करून व वाडेभिंतीचे बांधकाम करून तसेच विकास योजना रस्ते रितसर नोंदणीकृत करारनामा व खरेदीखतासह क.डों.म.पा.स विनामूल्य हस्तांतरित करावे.
- १५) वापर परवाना दाखला घेण्यापूर्वी जलनिःसारण विभाग व मलनिःसारण विभाग, अग्निशमन विभाग, पाणी पुरवठा विभाग, उद्यान विभाग, क.डों.म.पा. यांचेकडील ना-हरकत दाखला बांधकाम नकाशासह सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- १६) जागेच्या मालकी हक्काबाबत काही वाद असल्यास अथवा निर्माण झाल्यास त्यांचे संपूर्ण निराकरण करण्याची जबाबदारी आपली राहिल.
- १७) ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र कचराकुंड्यांची व्यवस्था करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- १८) UDCPR मधील विनियम क्र. १३.२ नुसार ४००० चौ.मी. पेक्षा जास्त क्षेत्राच्या भूखंडावरील इमारतीत सौरउर्जा उपकरणे बसवणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- १९) UDCPR मधील विनियम क्र. १३.३ नुसार भूखंडावरील इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत अंमलबजावणी करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- २०) UDCPR मधील विनियम क्र. ३.१.४ नुसार रेल्वे विभागाकडील ना हरकत दाखला सादर करणे व त्यामधील अटी/बाबींचे पालन/पुर्तता करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- २१) वापर परवाना दाखला घेणेपूर्वी महसूल विभागाकडून गौणखनिज स्वामित्वधन रक्कम शासनास जमा केलेबाबतचा ना हरकत दाखला सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- २२) वापर परवाना दाखल्यापूर्वी मा. जिल्हाधिकारी, यांचेकडील सनद सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- २३) UDCPR मधील विनियम क्र. ३.१.५ नुसार पर्यावरण विभागाकडील ना हरकत दाखला (Environmental Clearance) सादर करणे व त्यामधील अटी/बाबींचे पालन/पुर्तता करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- २४) UDCPR मधील विनियम क्र.१३.५ नुसार घनकचरा व्यवस्थापना बाबत कार्यवाही करणे तसेच संबंधित विभागाचा ना हरकत दाखला सादर करणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- २५) नकाशात हिरव्या रंगाने केलेल्या दुरूस्त्या आपल्यावर बंधनकारक राहतील.



MBS

- २६) इमारतीचे बांधकाम या सोबतच्या मंजूर केलेल्या नकाशांप्रमाणे आणि वरीलप्रमाणे घालून दिलेल्या अटींप्रमाणे करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- २७) सदर प्रकरणी चुकीची व अपुर्ण माहिती दिली असल्यास सदर बांधकाम परवानगी रद्द समजण्यात येईल.
- २८) आपण प्रस्तावित केलेल्या जागेचा पोट हिस्सा मोजणी नकाशा बांधकाम परवानगी दिलेल्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- २९) बांधकाम पुर्णत्वाचा दाखला घेणेपुर्वी सोसायटीमधील सदनिकाधारकांचे नोंदणीकृत करारनामे सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- ३०) बांधकाम करतेवेळी महिला कामगाराकरीता स्वतंत्र स्वच्छतागृह बांधणे आपणावर बंधनकारक राहिल.
- ३१) सदरची बांधकाम परवानगी मिळणेकामी आपणास प्रशासकीय ठरावाप्रमाणे फी भरण्यात दिलेली सुटीच्या अनुषंगाने उर्वरीत दुसरा टप्पा दि.२०/०३/२०२४ रोजी व तिसरा टप्पा दि.१९/०३/२०२५ रोजी करणे व UDCPR chapter २.२.१४ नुसार देण्यात आलेल्या फी पत्रामधील ८० टक्के रक्कमेचा भरणा दि.०२/१२/२०२४ पुर्वी भरणे आपणावर बंधनकारक राहिल.

टिप:- UDCPR नुसार वरीलपैकी आपणास लागू असलेल्या अटींची पूर्तता करणे आपणावर बंधनकारक राहिल, याची नोंद घ्यावी.

इशारा:-मंजूर बांधकाम प्रस्तावाव्यतिरिक्त केलेल्या अनधिकृत फेरबदलांबाबत आपण महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम-५१ ते ५७ च्या तरतूदी नुसार दखलपात्र गुन्ह्यास पात्र राहाल.

बांधकाम परवानगी अंतर्गत भरण्यात आलेल्या रक्कमेचा तपशिल:

अ. क्र.	लेखाशिर्ष	एकुण रक्कम	४०% प्रमाणे	२०% प्रमाणे	पावती क्र.	दिनांक
१	ARI 020101	२८९३५६०	११५७४२४	—	AC 440	०६/०४/२३
२	ARI 020103	२४७९५	२४७९५	—	AC 440	०६/०४/२३
३	ARI 020104	३०४८०००	—	६०९६००	AC447	०६/०४/२३
६	ASI 010304	१४८७७००	१४८७७००	—	AC 444	०६/०४/२३
७	ASI 010513	१३२००८६	१३२००८६	—	AC440	०६/०४/२३
८	ASI 010518	२८९३५६०	२८९३५६०	—	AC 445	०६/०४/२३
	Total	११६६७७०९	६८८३५६५/-	६०९६००/-	-	-



Sundm...

सहाय्यक संचालक नगररचना (कृतिग)
कल्याण डॉ.बिबली महापालिका, कल्याण.

MSS...

प्रत :

- १) कर निर्धारक व संकलक, क.डॉ.म.पा.
- २) प्रभाग क्षेत्र अधिकारी, 'ब' प्रभाग क्षेत्र.